



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अनिर्देशित अनुदान योजने अंतर्गत संशोधक (पीएच.डी.) विद्यार्थ्यांना राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संशोधन पेपर सादर करण्यास उपस्थित राहण्यासाठी देण्यात येणा—या अर्थसहाय्याबाबतची मार्गदर्शकतत्वे.

१. विद्यापीठ शैक्षणिक विभाग/संलग्न महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्थेतील संशोधक केंद्रामध्ये पीएच.डी. संशोधन करणा—या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये / चर्चासत्रांमध्ये संशोधन पेपर सादर करण्यास उपस्थित राहण्यासाठी अर्थसहाय्याकरिता अर्ज सादर करता येईल.

२. संशोधक विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदेस / चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी व संशोधन पेपर सादर करण्यासाठी अर्थसहाय्यासाठी सादर करावयाचा अर्ज विहित नमुन्यातच असावा व सादर अर्ज संबंधित विभागप्रमुख/प्राचार्य/ संचालक यांचेमार्फतच सादर करावा. तसेच विहित मुदतीत सादर न केलेल्या व विहित नमुन्यात नसलेल्या, अपूरी माहिती भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

३. विविध संशोधन प्रकल्पांतर्गत नियुक्त करण्यात आलेले Project Assistant/Associate, Research Assistant/Associate, JRF, SRF, M.Phil. Students, Foreign Students यांना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी अर्ज सादर करता येणार नाही.

४. संशोधक विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत फक्त संशोधन पेपर सादर (Oral) करण्यासाठीच मार्गदर्शकतत्वांनुसार अर्थसहाय्य देण्यात येईल.

५. एकदा अर्थसहाय्याचा लाभ घेतल्यानंतर संबंधित संशोधक विद्यार्थ्यांस अर्थसहाय्यासाठी या योजनेंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.

६. शैक्षणिक कार्यासाठी परदेशी प्रवास फक्त आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या परिषदेस/चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी अर्थसहाय्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांचाच विचार या योजनेंतर्गत करण्यात येईल.

७. मार्गदर्शकतत्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारास गुणवत्तेनुसार व त्यांच्या संशोधन पेपरच्या मुल्यांकनानुसार विमान/बस/ट्रेन प्रवासखर्च, दैनिक भत्ता, नोंदणी फी या अंतर्गत जास्तीत जास्त रूपये ५०,०००/— इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. ज्या आंतरराष्ट्रीय परिषदेस

उपस्थित राहणार आहे त्या परिषदेच्या विमान प्रवासाचे तिकीट अगोदर (Economic Excursion Class) आरक्षित केलेले असावे.

८. अर्थसहाय्य मंजूर झाल्यानंतर वित्त विभागास सादर करावयाच्या देयकांसोबत आवश्यक ती कागदपत्रे व Post Conference Report देणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.

९. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहण्यासाठी ३० दिवस व आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहण्यासाठी ६० दिवस अगोदर विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

१०. या योजनेअंतर्गत अर्ज सादर केल्यानंतर जर काही कारणास्तव अर्जदाराचे परिषदेस जाण्याचे रद्द झाले तर सदर अर्जदाराने नियोजन व विकास विभागास लेखी अथवा pldvp@unipune.ac.in या ई-मेलवर त्वरीत कळवावे.

११. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषद /चर्चासत्रामध्ये मंजूर करण्यात आलेला संशोधन पेपर यापूर्वी कोणत्याही परिषद/चर्चासत्रामध्ये सादर केलेला नसावा.

अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.

१. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर करावयाच्या संशोधन पेपरच्या ३ (तीन) प्रती व सदर संशोधन पेपरची सॉफ्ट कॉपी (PDF format) pldvp@unipune.ac.in या ई-मेलवर पाठवावी किंवा प्रस्ताव सादर करताना सदर संशोधन पेपरची सॉफ्ट कॉपी पेन-ड्राईव्हवर घेवून यावी. याव्यतिरिक्त खालील नमूद केलेल्या कागदपत्रांची एक मूळ प्रत प्रस्तावासोबत सादर करावी.

२. संबंधित अभ्यासक्रमाचे नोंदणी पत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, पीएच.डी. संशोधनासाठी मार्गदर्शन करणा-या मार्गदर्शकाचे शिफारस पत्र.

३. परिषदेचे माहिती पत्र व परिषद आयोजकांचे निमंत्रण पत्र, सह-लेखकाचे न-हरकत प्रमाणपत्र (लागू असल्यास)

४. अर्जदाराचा संपूर्ण बायोडेटा व पूर्वी प्रकाशित केलेल्या संशोधन लेखांची यादी.



Savitribai Phule Pune University

(Formerly University of Pune)

Ganeshkhind, Pune- 411007.

BOARD OF COLLEGE & UNIVERSITY DEVELOPMENT (PLANNING AND DEVELOPMENT SECTION)

Application for Unassigned Grant (For Research Students)

Financial Assistance to Research Students pursuing research in the University
Teaching & Research Departments / Recognized Research Institutes / Centers, for attending International /
National Conference / Seminar / Symposia held **Abroad** / **within India**

A. PERSONAL DETAILS

1. Name of the applicant: _____
(In Block Letters)
2. E-mail : _____ Mobile No. _____
3. Qualification: _____ Category: M.Phil. / Ph.D. / JRF / SRF / Project Fellow /
Research Associate/Post Doctoral Fellow
4. Department/Institute/Research Center : (Name & Address)

5. Date of Registration / Joining: _____ Area of Research: _____
6. Present appointment Since _____ (In case of working as JRF / SRF /
Project Fellow / Research Associates or any other please specify)
7. List of Publications and Details of Research work : **Please Annex separate sheet.**
8. Any other Achievements in Research: _____
(If necessary, please Annex separate list):
9. **Enclosures with application** : Detailed Bio-data, Bonafied Certificate, Ph.D. registration letter, Research Guide Recommendation, Full Research Paper, NoC of Co-author (if any), Conference Brochure, Letter of Invitation & Paper acceptance.

Note : 1. Kindly note that, Students can availed this facility only once. Hence requested not to apply second time for financial assistance from the University to attend National / International Conference/Seminar held abroad / within India.

B. CONFERENCE DETAILS

1. Title of the Conference / Seminar etc. & Place :

2. Name of the Organizers with complete address : _____

3. Duration From _____ to _____ Total Days + Travel Days _____

4. Title of the accepted research paper :

5. Has the applicant approached to the Organizers / Any other agency for financial assistance? Yes (), No ()
 Please write the name of the Agency: _____
 If yes, give the details in the following table at*

6. DETAILS REGARDING EXPENSES :

Sr. No.	Heads of Expenditure	Total Estimated Cost Rs.	*Financial assistance received from Organizers/Any other funding agency	Financial Assistance required from the University	Recommendation of the committee
1	Registration Fee				
2	Air-Fare / IInd Class Three Tier Train Fare or Bus Fare (Both ways)				
3	Local Transport				
4	Lodging & Boarding Expenses / D.A. for _____ days.				
5	Total Rs.				

Note: i) Air Travel will be sanctioned on condition only.
 ii) Travel by Air India only, if not possible please gives reasons.

7. Whether the paper has been accepted by the organizer for oral presentation? Yes (), No ()
 (If yes, please annex documentary evidence and 3 hard copies and one soft copy of the paper accepted by organizers).

Conference/Seminar held Abroad/Within India

8. Is there Co-author for paper? Yes (), No () Enclosed No Objection Certificate of Co-author in the format given below.
-

Undertaking by the Applicant

I certify that,

I have not getting any financial assistance under Unassigned Grant (For Research Student annual Seminar/Conference) from the date of my registration as a Research Student from the University for attending National/International Conference / Seminar / Symposia abroad or within India and also I have not published earlier the above-mentioned research paper in any National or International Journal or Book and nor I presented or will present the same in any other conference except above.

The details given above are correct. If the information supplied is found to be incorrect on later date, I shall reimburse the entire money to the University. The money received will be used for the purpose for which it is requested. In case financial assistance is received from the organizers or any other agency, I shall pay back the amount granted by the University and I shall abide by the decision of the University.

Signature of the Applicant

I verified the above information

Signature of Research Guide

Date :

Signature with seal

Head of the Department / Director of Institute/Center

Place :

Note : If the financial assistance sanctioned by the University, the applicant must have to attached the following documents along with the TA/DA bill form which is duly countersigned by their respective Head of the University Department / Director of the Institute/Center.

1. Copy of sanctioned letter and Statement of expenditures.
2. Undertaking as per prescribed format (Annexure I).
3. NoC of Co-author as per prescribed format (If applicable) (Annexure II).
4. Bonafied Certificate.
5. Original Receipt of Registration Fees.
6. Original Air port tax /Boarding Pass.
7. Original Tickets for Air Fare / Rail or Bus Fare and Local transportation.
8. Copy of Conference Brochure, Invitation letter & Attendance certificate.
9. Copy of permit issued by Reserve Bank of India for your visit abroad, indicating exchange rates prevailing at the time of journey.
10. Conference Attendance Certificate & Brief Report.

Annexure I

UNDERTAKING

I certify that,

I Dr./Mr./ Mrs. _____

certify that, I have attended International Conference/Seminar entitled _____

_____ at _____ from _____

to _____ and presented a research paper entitled _____

In the said Conference / Seminar.

I have not getting any financial assistance Under Unassigned Grant (For Research Student annual Conference/ Seminar) from the date of my registration as a Research Student from the University for attending National/International Conference / Seminar / Symposia held abroad or within India and also I have not published earlier the above-mentioned research paper in any National or International Journal or Book and nor I presented or will present the same in any other conference except above.

The details given above are correct. If the information supplied is found to be incorrect on later date, or in case financial assistance is received from the organizers or any other agency, I shall refund the entire amount to the University which is paid to me for International Conference. The money received will be used for the purpose for which it is requested. I also undertake that I shall abide by the decision of the University.

Date :

Name & Signature of the Applicant

Annexure II

No Objection Certificate by Co-author/s

I/We have no objection to present or publish the research paper entitled_____

on my/our behalf by Dr. /Mr. /Mrs. _____ in the
International Conference (Title) _____
_____ held at _____.

I/We had not published or will published the same research paper in any National or International
Journal or Book and nor I/We presented or will present the same in any other Conference / Seminar.

Date :

Full Name, Designation & Signature of Co-author/s,
Address of Department/College/Institute

Place :